Dish TV India Ltd







November 10, 2023

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

NSE Symbol: - DISHTV

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: - 532839

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject. : Newspaper Advertisement regarding Publication of Un-audited Financial Results for second quarter and half year period ended September 30, 2023 (Q2) of the Financial Year 2023-24

Dear Sir/Madam,

This is in continuation to our communication dated November 9, 2023, wherein the Company had duly submitted the Un-Audited Financial results for second quarter and half year period ended September 30, 2023 (Q2) of the Financial Year 2023-24, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with the Auditor's Limited Review Report(s).

In respect of the above, please find enclosed herewith copies of the newspaper clippings wherein the aforesaid Un-Audited Financial results of the Company have been duly advertised in two newspaper viz. "Business Standard" (All Editions) and "Navshakti" (Mumbai Edition) on November 10, 2023.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Dish TV India Limited

Ranjit Singh

Company Secretary & Compliance Officer

Membership No. A15442

Contact No.: +91-120-504 7000

Encl. as above

PUBLIC NOTICE

NOTICE REGARDING LOST SHARE CERTIFICATE(S) OF HDFC LIMITED, REGISTERED OFFICE: RAMON HOUSE, HT PAREKH MARG, 169, BACKBAY RECLAMATION, CHURCH GATE, MUMBAI - 400 020.

Notice is hereby given that the certificate for the undermentioned Equity Shares of the Company has been lost / misplaced and the holder of the said Equity Shares / Applicant has applied to HDFC LIMITED to issue Duplicate Certificate.

Any nerson who has claim in respect of the said Shares should lodge the same with HDFC LIMITED at its Registered Office within 21 days from this date else HDFC LIMITED will proceed to issue Duplicate Certificate(s) to the Applicant without any further intimation.

	Folio No.	Name of the	No. of	Distinctive	Certificate Number		
FUIIU NU.		Share Holder	Shares	From			To
	P0051372	PADAM DUGAR T	200	16917421	16917620	000012314	
	Date : 10th Place: Cheni	November 2023 nai			F	Sd/- Padam Dugar T	

DYNAMIC ARCHISTRUCTURES LIMITED
CIN: L45201WB1996PLC077451
Regd. Office: 409, Swaika Centre, 4A, Pollock Street, Kolkata (W.B.) 700 001, Ph: 033-22342673
Website: www.dvnamicarchistructures.com Email: info@dvnamicarchistructures.com

Sr. No.	UNAUDITED FINANCIAL RES QUARTER ENDED ON 30™ SE Particulars	Quarter ending/ Current Year ending	R THE R 2023 Year to date Figures/ Previous Year ending	(Rupees in Cr Except EPS) Corresponding 3 months ended in the previous year
\dashv		30.09.2023	30.09.2023	30.09.2022
1	Total income from operations	1.74	3.59	1.05
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	1.54	3.15	0.86
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1.54	3.15	0.86
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1.36	2.76	0.77
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.36	2.76	0.77
6	Equity Share Capital	5.01	5.01	5.01
7	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	2.72	5.52	1.54
	2. Diluted :	2.72	5.52	1.54

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stoci Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchange website, www.bseindia.com & on the company website, www.dynamicarchistructures.com #-Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with IND AS Rules

Dynamic Archistructures Limited Danmal Porwal
Chairman Cum Managing Director (DIN- 00581351) Place: Kolkata

SPI TECHNOLOGIES INDIA PRIVATE LIMITED

(previously known as Lambda Content India Private Limited)

(CIN: U93000PY2017PTC008168

Registered Office: R S No. 4/5 & 4/6, Gothi Industrial Estate,

Kurumbapet Puducherry, Pondicherry PY-605009

Email: EzhiLArasan@straive.com, Telephone: 0413-2297600

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

AND SIX MONTHS PERIOD ENDED 30 SEPTEMBER 2023

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)

- 1		(INR in Millions)					
S.	Particulars	Quarter	Quarter	Year Ended			
Ñο.		Ended	Ended	March			
		September	September	31, 2023			
		30, 2023	30, 2022	(Audited)			
1.	Total Income from Operations	(Unaudited) 2.875.27	(Unaudited) 3 .057.61	12,170.33			
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	2,875.27	3,057.61	12,170.33			
۷.	Exceptional and/or Extraordinary items)	696.29	645.63	2613.83			
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	090.29	045.03	2013.03			
٥.	(after Exceptional and/or Extraordinary items)	696.29	645.63	2613.83			
4.	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	030.23	045.05	2013.00			
٠.	(after Exceptional and/or Extraordinary items)	472.56	1,284,70	2871.13			
5.	Total Comprehensive Income for the period	472.00	1,204.70	2071.10			
٥.	[Comprising Profit/ (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)	448.99	1.061.73	2334.97			
6.	Paid up Equity Share Capital	1.650.75	1,650.75	1,650.75			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as	1,000.70	1,000.70	1,000.70			
٠. ا	per the balance sheet of the previous						
	accounting year	998.50	(1.336.47)	(1.336.47			
8.	Securities Premium Account	92.65	92.65	92.65			
9.	Net worth	2.558.59	1.777.93	2.741.90			
10.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	7,630,11	7.884.40	2,741.90 7,757.26			
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-				
12.	Debt Equity Ratio	2 .98	4.43	2.83			
13.	Earnings Per Share (of Rs. 100/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	(not annualised for quarter end)						
	1. Basic :	12.11	32.93	73.59			
	2. Diluted :	12.11	32.93	73.59			
14.	Capital Redemption Reserve	-	-				
15.	Debenture Redemption Reserve	294.60	320.02	307.3			
16.	Debt Service Coverage Ratio	3 .05	6.46	3.27			
17.	Interest Service Coverage Ratio	3 .84	3.57	3.59			
18.	Outstanding Redeemable Preference Shares						
40	(Quantity and Value)	0.00	0.05	0.00			
19.	Current Ratio	2 .38	2.35	2.68			
20.	Long Term Debt To Working Capital	1.42	1.86	1.44			
	Bad Debts To Account Receivable Ratio	0.00	0.00	0.0			
22. 23.	Current Liability Ratio Total Debts To Total Assets	0.30 0.51	0.25 0.57	0.26 0.53			
	Debtors Turnover	222.25	141.63	152.43			
24.	Inventory Turneyer	222.25 NA	141.63 NA	152.4s			
20.	Inventory Turnover Operating Margin	41%	44%	42%			
∠0. 27	Not Profit Margin	17%	44%	26%			
56.	Net Profit Margin Sector Specific Equivalent Ratios (As Applicable)	NA NA	4 6 % NA				
Not	ocioi opeonio Equivalent Ratios (As Applicable)	INA	I INA	I INA			

Ine above is an extract of the detailed format of quarterly financial resultsfiled with the Stock Exchanges (BSE) under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the Stock Exchange, BSE (www.bseindia.com) and the listed entity (www.spitechindia.com). For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange, BSE (www.bseindia.com).

For SPI Technologies India Private Limited (previously known as Lambda Content India Private Limited Sd/

Ezhil Arasan Kuppusamy Director DIN: 01869313 Date: 08.11.2023 Place: Pondicherry

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL CHANDIGARH BENCH, AT CHANDIGARH COMPANY PETITION CP (CAA) NO. 41/CHD/HRY/2023 CONNECTED WITH COMPANY APPLICATION CA (CAA) NO. 28/CHD/HRY/2023 (under Sections 230-232 of the Companies Act, 2013) IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013

IN THE MATTER OF THE COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT

AMONGST TALACE PRIVATE LIMITED AND TATA SIA AIRLINES LIMITED AND AIR INDIA LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND

IN THE MATTER OF:

Talace Private Limited (CIN: U74999HR2020PTC111111), a private limited company incorporated under the Companies Act, 2013 having its registered office at 2nd Floor, Block 4, Vatika One on One, Industrial Estate, Gurugram, Haryana – 122007**Petitioner Company 1/ Transferor Company 1**

AND
Tata SIA Airlines Limited (CIN: U62200HR2013PLC111543), a public limited company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Intellion Edge, Tower A, 9th & 10th Floor, South Peripheral Road, Sector – 72, Gurugram, Haryana - 122101. ...Petitioner Company 2/ Transferor Company 2

AND

Air India Limited (CIN: U62200HR2007PLC111539), a public limited company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Block 4, Vatika One on One, Sector 16, NH 48, Industrial Estate,

...Petitioner Company 3/ Transferee Company NOTICE OF PETITION

A joint second motion petition ("Petition") under Sections 230 to 232 and

other applicable provisions of the Companies Act, 2013 for obtaining the sanction to the composite scheme of arrangement amongst Talace Private Limited and Tata SIA Airlines Limited and Air India Limited (together, the "Petitioner Companies") and their respective shareholders was presented by the Petitioner Companies on September 25, 2023, and the said Petition is fixed for hearing before the Chandigarh Bench of the Hon'ble National Company Law Tribunal at Chandigarh on December 13, 2023.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner Companies or their advocates, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the Petitioner Companies or their advocates not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 10th day of November 2023.

Sd/-Atul V. Sood,

Advocate Mobile: +91 9815992288 Email: atulvsood@gmail.com #3273, Sector 15-D Chandigarh - 160015 Advocate for the Petitioner Companies

Bharat Apte. Advocate Mobile: +91 9999030207 Email: bharat.apte@azbpartners.com Plot No. A8, Sector - 4, Noida, U.P. 201301 Advocate for the Petitioner Companies



ASHOK LEYLAND LIMITED

Regd. Office: 1, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600 032; Ph: +91 44 2220 6000, Fax: +91 44 2220 6001; CIN: L34101TN1948PLC000105; Website: www.ashokleyland.com; Email id: secretarial@ashokleyland.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2023

	(₹ in Crores)											
				Standalone			Consolidated					
SI.	Particulars	Quarter Ended		Six Mont	Six Months Ended		Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	
No		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	
		Unau	dited	Unau	dited	Audited	Unau	ıdited	Unaudited		Audited	
1	Total revenue from operations	9,638.04	8,265.95	17,827.33	15,488.80	36,144.14	11,429.04	9,600.08	21,120.36	18,070.31	41,672.60	
2	Net Profit before exceptional items and tax	888.25	303.49	1,510.95	398.13	2,025.79	965.70	334.52	1,637.90	454.18	2,220.70	
3	Net Profit before tax	865.37	311.72	1,487.48	419.37	2,110.40	927.31	344.24	1,606.67	440.02	2,268.59	
4	Net Profit for the period / year	561.01	199.31	1,137.43	267.36	1,380.11	569.31	185.80	1,153.80	207.74	1,361.66	
5	Total comprehensive Income for the period / year [comprising Profit for the period / year (after tax) and Other Comprehensive (Loss) / Income (after tax)]	553.32	202.73	1,128.04	276.10	1,377.47	620.11	211.72	1,176.37	93.56	1,440.08	
6	Paid-up equity share capital	293.61	293.55	293.61	293.55	293.61	293.61	293.55	293.61	293.55	293.61	
7	Other equity	8,498.32	7,025.05	8,498.32	7,025.05	8,132.19	8,583.69	6,866.03	8,583.69	6,866.03	8,260.32	
8	Earnings per share (Face value per share of ₹ 1/- each) (not annualised) a) Basic b) Diluted	1.91 1.91	0.68 0.68	3.87 3.87	0.91 0.91	4.70 4.70	1.79 1.79	0.56 0.56	3.64 3.64	0.58 0.58	4.23 4.22	

Notes:

Place : Chennai

Date: November 9, 2023

- (1) The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and six months ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time. The full format of the financial results for the guarter and six months ended September 30, 2023 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.ashokleyland.com).
- (2) The figures for the previous periods have been reclassified / regrouped wherever necessary.

On behalf of the Board of Directors SHENU AGARWAL Managing Director and Chief Executive Officer Visit us at : www.ashokleyland.com

dishti/)

(H) HINDUJA GROUP

DISH TV INDIA LIMITED

Corporate office: FC-19, Sector-16A, Noida-201 301 (U.P) Regd. Office: 803, 8th Floor, DLH Park S. V. Road, Goregaon (West), Mumbai - 400062, Maharashtra CIN: L51909MH1988PLC287553, Tel.: 0120-5047005/5047000, Fax: 0120-4357078 E-mail: investor@dishd2h.com, Website: www.dishd2h.com

Extract of statement of standalone and consolidated financial results for the quarter and six month ended 30 September 2023

(Rs. In Lacs)

Maycho

Particulars	Standalone			Consolidated								
		Quarter ended		Year ended		Quarter ended			Year ended			
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
1. Total income from operations	21,604	23,640	29,657	45,244	61,043	110,973	47,915	50,016	59,631	97,931	120,494	226,185
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(121)	307	1,976	186	5,122	2,239	1,779	2,774	3,002	4,553	5,357	(18,051)
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(121)	307	1,976	186	5,122	(218,390)	1,779	2,774	3,002	4,553	5,357	(208,812)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(133)	233	1,464	100	3,844	(202,963)	541	2,054	2,208	2,595	3,993	(168,354)
5. Total comprehensive income for the period [comprising profit/ (loss) for the period (after tax)	(184)	219	1,363	35	3,734	(203,019)	481	2,033	2,064	2,514	3,858	(168,441)
and other comprehensive income (after tax)]												
6. Equity Share Capital	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413
7. Other Equity	-		-	(137,104)	-	(137,049)	-	-	-	(94,862)	-	(97,286)
8. Basic and diluted earnings per share (for continuing and discontinued operations) of Re. 1 each	(0.01)	0.01	0.08	0.01	0.20	(10.55)	0.03	0.11	0.11	0.14	0.22	(8.75)
(not annualised) (In Rs.)												

- 1. The above information is an extract of the detailed format of financial results filed by the company with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.dishd2h.com.
- 2. This financial result has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by Securities and Exchange Board of India (SEBI).

For and on behalf of the Board of Directors **DISH TV INDIA LIMITED**

Mr. Shankar Aggarwal Independent Director DIN: 02116442



SOFTWARE

Place: Noida Date: 09 November 2023

Nucleus Software Exports Limited

CIN: L74899DL1989PLC034594 Registered Office: 33-35, Thyagraj Nagar Market, New Delhi - 110003

Tel: +91-120-4031400; Fax: +91-120-403167; Email: investorrelations@nucleussoftware.com; Website: www.nucleussoftware.com

EXTRACT OF INTERIM FINANCIAL RESULTS OF NUCLEUS SOFTWARE EXPORTS LIMITED

FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2023 (Amount in Rupees Lacs unless otherwise stated)

		CONSOLIDATED					STANDALONE				
51		Quarte	r ended	Six mont	hs ended	ended 31 March 2022 dited Audited Au 25,893 3,048 17,108			hs ended	For the year ended	
SL. No.	Particulars	30 September 2023	30 September 2022	30 September 2023	30 September 2022	March	30 September 2023	30 September 2022	30 September 2023	30 September 2022	31 March 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	20,525	13,009	41,206	25,893	63,446	18,938	11,778	38,539	23,616	58,473
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	5,993	1,497	13,146	3,048	17,108	5,738	1,579	13,017	3,363	17,339
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	5,993	1,497	13,146	3,048	17,108	5,738	1,579	13,017	3,363	17,339
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	4,459	1,103	9,815	2,180	12,779	4,211	1,184	9,699	2,501	13,037
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,799	1,265	10,459	2,360	13,580	4,568	1,359	10,384	2,712	13,731
6	Equity Share Capital	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677	2,677
7	Reserves	-	-	-	-	58,389	-	-	-	-	56,112
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised for quarters)										
	Basic (INR)	16.65	4.12	36.66	8.14	47.73	15.73	4.42	36.22	9.34	48.69
	Diluted (INR)	16.65	4.12	36.66	8.14	47.73	15.73	4.42	36.22	9.34	48.69

- Notes: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website
- 2. The consolidated and the standalone interim financial results for the quarter and six months ended 30 September 2023 were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 9 November 2023. The statutory auditors have issued unmodified reports on these results.
- 3. Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

By Order of the Board For Nucleus Software Exports Limited VISHNU R DUSAD Managing Director

Corporate Office: Noida Date: 9 November 2023















शहर अभियंता विभाग

निविदा स्चना क्र.ब-1/नम्मपा/शहर अभियंता/327/2023-2024

कामाचे नाव ;- तुर्भे विभागातील पामबीच रस्त्यावरील कोपरी सिग्नल ते अरेंजा सर्कल पर्यंत पदपथ व S.W. Drain ची स्धारणा करणे.

अंदाजपत्रकिय रक्कम रु. :- 7,07,22,630,/-निविदा प्स्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणकप्रणालीच्या https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर व नम्मपाच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10/11/2023 रोजी प्राप्त निविदेचे सादरीकरण https://nmmc.etenders.in संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-Tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संपर्क करावे.

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकरण्याचा अधिकार मा. आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे

जाक्र-नमंमपा/जसं/जाहिरात/887/2023

शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

SATYAM SILK MILLS LIMITED Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax 022 - 2204 1643 CIN: L17110MH2004PTC030725

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023.

			(Ital III Edda)
Particulars	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)
Total Income from Operations		-	-
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax Net Profit / (loss) for the period before tax	38.85	48.40	-14.48
(after Exceptional and/or Extraordinary items)	38.85	48.40	-14.48
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	30.02	37.17	-20.26
[Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	42.49	150.47	-119.58
Equity Share Capital	185.13	185.13	185.13
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations)- Basic and Diluted	1.62	<u>-</u> 2.01	-1.66
NOTE:			

The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year ended 30.09.2023 Financia Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disdosur Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of th Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the

For Satyam Silk Mills Limite

Place : Mumbai Rohitkumar Mishra

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063

CIN: L28920MH1970PLC014746 Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional) for the Quarter / Half Year ended 30th September, 2023

			(Rs. in Lakhs)				
SI. No.	Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended			
		30.09.2023	30.09.2023	30.09.2022			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)			
1	Total Income from Operations	2,731.97	4,870.91	3,556.38			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	80.13	(35.58)	4.87			
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	80.13	(35.58)	4.87			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	57.87	(24.68)	2.85			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	57.87	(24.68)	2.85			
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2023		3,133.76				
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic	0.53	(0.22)	0.03			
	2. Diluted	0.53	(0.22)	0.03			

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com

On Behalf of Board of Directors

Mumbai November 9, 2023

(Rishabh R. Saraf) Managing Director

K K FINCORP LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063 CIN - L65990MH1981PLC023696

Extract of Consolidated Unaudited Results for the quarter ended 30th September, 2023

	·	•	(Rs	. in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended 30-09-2023	Quarter ended 30-09-2022	Half Year ended 30-09-2023
		(Unaudited)		(Unaudited)
1	Total Income from Operations	5.38	18.73	8.59
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	2.31	11.08	3.86
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	2.31	11.08	3.86
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	2.42	6.16	4.73
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		38.68	125.49
6	Equity Share Capital	560.00	560.00	560.00
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2023		887.08	
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic (₹)	0.04	0.11	0.08
	2. Diluted (₹)	0.04	0.11	0.08
NIO	TE : 1 The above is an extract	of the dete	ilad format a	of Owertorly

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

2. Key unaudited standlone financial information of the company as

		(R	s. in Lakhs)
Particulars	Quarter ended	Quarter ended	Half Year ended
	30-09-2023	30-09-2022	30-09-2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income	5.38	18.73	8.59
Profit before Tax	(0.44)	13.76	(3.48)
Profit after Tax	(0.33)	8.84	(2.61)
	On Rehalf	of Board o	f Directors

Mumbai

9th Nov. 2023

(SHIVKUMAR SHARMA)

Whole - Time - Director

जाहीर सूचना (कोणताही पर्वग्रह न ठेवता)

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की आमचे अशील (१) रेखा महेंद्र देसाई आणि (२) महेंद्र बलवंतराय देसाई ।iच्याकडून सदनिका खरेदी करू इच्छित आहेत_. जे १९ व्या मजल्यावर सदनिका क्रमांक बी-१९०२ सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ चे मालक आहेत. येथे स्थित ''लोढा मार्कुईज-बी'' मधील ३ कार पार्किंगच्या जागेसह १४६७ चौरस फूट चटईक्षेत्र आणि ही इमारत लोअर परेलच्या सीएस क्रमांक ४६४ च्या भगवंदावर बांधली गेली आहे. नोंटणी जिल्हा आणि उप-जेल्हा मुंबई शहर मधील विभाग (यापुढे ''कथित परिसर'

म्हणून संदर्भित). वारसा, वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार परवाना, भेटवस्तू, ताबा, देवाणघेवाण, शुल्क, लिस्पेंडन्स, देखभाल या मार्गाने उपरोक्त सदनिका किंवा याच्या कोणत्याही भागावर कोणताही हक्क/हक्क असलेल्या सर्व व्यक्ती/व्यक्ती सलभता, न्यायालयाचे आदेश/किंवा भार कसाही असो किंवा अन्यथा याद्वारे अधोस्वाक्षरीदारांना या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सर्व सहाय्यक कागदपत्रांच्या मूळ प्रमाणित प्रतींसह अशा दाव्याची लेखी माहिती देण्याचे आवाहन केले जाते जे अयशस्त्री झाल्यास, जर अशा व्यक्तींपैकी कोणीही जाणूनबुजून सोडून टिलेले माफ केलेले आणि आमच्या आशिलाव बंधनकारक नसलेले मानले जाईल. तारीख: १०.११.२०२३

> श्री. रवींद्र कुमार यादव एम ए ., एलएलएम वकील उच्च न्यायालय सी /ओ . गिरीश पी. जैन आणि कंपनी . -१०२ पीस हेवन एनएम काळे मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८.

जाहीर सूचना

दिली जाते की मे. सॉलिड याद्वारे सूचना कंटेनर्स लिमिटेड (यापुढे घोषितकर्ता म्हणून संदर्भित) ने खालील कागदपत्रे गमावली आणि चुकीची ठेवली आहेत:-

१. माननीय राष्ट्रीय कंपनी कायटा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने दिनांक ०८.०२.२०१९ रोजी पारित केलेला मूळ आदेश आयपी लॅमिट्यूब्स लिमिटेडच्या सॉलिड कंटेनर्स लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या एकत्रित योजनेला कंपनी याचिका क्र. सी.पी. (सी ए ए) क्र. ३८६२ ऑफ २०१८ आणि त्यावर एडीजे क्रमांक ८७/२०१९ अन्वये मुद्रांक संग्राहक, अंमलबजावणी १ यांच्याकडे निर्णय दिला जातो आणि रु. १८१२३७५/- चे मुद्रांक शुल्क भरले. २. मुद्रांक कलेक्टरद्वारे जारी केलेली मळ मागणी नोटीस अंमलबजावणी १

आणि योग्य काळजी घेतल्यानंतरही सापडत नाही. कोणत्याही व्यक्तीकडे मूळ कागदपत्रे आहेत किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडे कार्यालय क्रमांक १ . पहिला मजला, फाइन मॅन्शन २०३ डी.एन . रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे कार्यालय असलेल्या अधोस्वाक्षरीदारास संबंधित कागदोपत्री पुराव्याच्या नोटराइज्ड प्रतीसह लिखित स्वरुपात ते कळवावे अशी विनंती केली जाते. त्याच्या प्रकाशनाच्या तारखेपासन १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवणे अनिवार्य आहे, असे न केल्यास दावा माफ केला गेला आणि/किंवा सोडला गेला असे मानले जाईल. दिनांक १० नोव्हेंबर २०२३

> मनीष मालपाणी घोषणाकर्त्यासाठी अधिवक्ता

DEVINSU TRADING LIMITED

Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 3521 5146 • Email: devinsutrading@gmail.com CIN: L51900MH1985PLC036383 • Website: www.devinsutrading.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEARLY ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Particulars	Quarter Ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter Ended 30.09.2022
Total Income from Operations	-	-	-
Net Profit / (loss) for the period (before tax,			
Exceptional and/or Extraordinary items)	8.85	26.25	11.32
Net Profit / (loss) for the period before tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	8.85	26.25	11.32
Net Profit / (loss) for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	5.43	27.21	8.14
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit/(loss) for the period (after tax) and			
other Comprehensive Income (after tax)]	35.24	97.50	-2.96
Equity Share Capital	50.00	50.00	50.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
(For continuing and discontinued operations)-			
Basic and Diluted	1.09	5.44	1.63
Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-
NOTE:			
		00 F: I D	to et a se

the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bse The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 8th November 2023.

For Devinsu Trading Limite

Rajan Sawant Place: Mumbai Date: 8th November, 2023 Whole Time Director DIN: 08562840

PUNCTUAL TRADING LIMITED

Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021. Tel.: 022 - 3521 5146 • Email: punctualtradingltd@gmail.com CIN: L67120MH1986PLC039919 • Website: www.punctualtrading.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEARLY ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Ended 30.09.2023	Ended 30.09.2023	Ended 30.09.2022
-	-	-
47.00	92.01	4.16
47.00	92.01	4.16
37.61	78.98	28.04
43.85	67.47	-5.93
100.00	100.00	100.00
3.76	7.90	2.80
-	-	-
	47.00 47.00 37.61 43.85 100.00	Ended 30.09.2023

The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2023 financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The fu∎ format of the Quarterly / nine month Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 09.11.2023.

For Punctual Trading Limite Sd/-Manoj Dadhich Whole Time Director DIN: 00374923

cíti

(Rs. in Lacs)

Quarter Half Vear

Place: Mumbai

CITICORP FINANCE (INDIA) LIMITED

Regd Office: B7, 5th Floor, Nirlon Knowledge Park Goregaon (East) Mumbai - 400063. 897, Tel No: 022 26532160, Fax: 022 26532215, website

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 Sept

Sr.		Quarter	Year Ended			
No.	Particulars -	September 30, 2023	September 30, 2022	31 March 20		
		Unaudited	Unaudited	Audite		
1	Total Income from Operations	8,946	14,030	65,6		
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,085	2,384	18,9		
3	Net Profit(+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,085	2,384	18,9		
4	Net Profit(+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) #	2,619	1,648	12,4		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit (+)/Loss (-) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,494	2,450	2,3		
6	Paid-up equity share capital (Face Value: Rs 7.50 each, fully paid)	289,330	289,330	289,3		
7	Reserves excluding Revaluation Reserves	99,503	94,508	99,1		
8	Securities Premium Account	-	-			
9	Net worth	388,833	379,798	388,4		
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	117,874	552,742	379,9		
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	1		
12	Debt Equity Ratio (Refer Note No. 5)	0.30	1.46	0		
13	Earnings Per Share (EPS)					
	Continuing operations					
	(i) Basic EPS (Rs.)	0.07	0.02	0.		
	(ii) Diluted EPS (Rs.)	0.07	0.02	0.		
	Discontinued operations					
	(i) Basic EPS (Rs.)	NA	0.06	0		
	(ii) Diluted EPS (Rs.)	NA	0.06	0		
14	Security Cover	1.28	NA	1		
15	Capital Redemption Reserve	NA	NA			
16	Debenture Redemption Reserve	NA	NA			
17	Debt Service Coverage Ratio	NA	NA			
18	Interest Service Coverage Ratio	NA	NA			

lace: Mumbai

- ove is an extract of the detailed format of the financial results filed with the National Stock Exchange of India under Regulation 52 of the sand Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the Quarte results is available on the websites of the Stock Exchange and on the website of the Company (www.citicorpfinance.co.in.).
- The Statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the company (www.citicorpfinance.co.in.).
- 3. The Company is a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India
- 4. The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 9 November 2023
- 5. Debt Equity Ratio= Outstanding Debt + Net worth
- Net worthe Paid up share capital + Reserves Deferred Revenue Expenditure
 The previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary, to confirm to current financial period/quarter figures

For and on behalf of the Board of Directo Citicorp Finance (India) Limi

Nina Nagpa

Managing Direct

पत्ता : एचडीएफसी बँक लि., १ ला मजला, आय थिंक टेक्नो कॅम्पस HDFC BANK कांजूरमार्ग (पू), मुंबई - ४०० ०४२

कञ्जा सूचना (नियम ८ (१) कलम अन्वये - स्थावर मिळकतीकरिता)

नेम्नस्वाक्षरीकार हे **एचडीएफसी बँक लि.** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदींअंतर्गत आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद संबंधित कर्जदार यांस सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत संबंधित सूचनेतील नमुद रकमेची परतफेड ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास संबंधित कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरह् रुल्सच्या नियम ८ अन्वये घेतला आहे.

विशेषत: संबंधित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **एचडीएफसी बँक लि.** यांस खालील संबंधित नमूद रकमेसह सांपार्श्विक दरावरील व्याजासाठी भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

कर्जदारांचे	तारण मत्तेचे वर्णन	कलम १३(२)	सूचनेनुसार	सांकेतिक
नाव		सूचनेची तारीख	थकबाकी रक्कम	कब्जाची तारीख
(i) लाइव्ह वायर्स (ii) श्री गोपाल सतीश मल्होत्रा (iii) श्री. अर्जुन गोपाल मल्होत्रा	एसन्ही रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८ येथे स्थित शॉपर्स पॉइंट' अशा ओळखल्या गेलेल्या हॉटेलमधील ५व्या मजल्यावरील कार्यालय क्र. ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५ (एसर्व विलीन).श्री गोपाल सतीश मल्होत्रा द्वारे सेवा. क्षेत्र अंदाजे १४२५ चौफू चटई संलग्नीत १३२.३८ चौ मी	८/११/२०२१	रू. २,८३,४६,६३६.०१	०८/११/२०२३

दिनांक: ०८/११/२०२३ ठिकाण: मुंबई प्राधिकत अधिकारी-एचडीएफसी बँक लि

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३ नोंदणीकृत कार्यालय: ३०१ **अणि** ३०२, ३ रा मजला, पेनिनसुला हाइट्स ,सी. डी. बर्फिवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८.

फोन: (९१-२२) २६७३ १७७९ • फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: <u>speedagecommercial@gmail.com</u> ● वेबसाईट: <u>www.speedagecom</u>

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या दुसरी तिमाही आणि सहामाहीसाठी अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण								
(₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सोइ								
		संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	संपलेली तिमाही				
अनु.	तपशिल	30-09-2023	३०-०९-२०२३	३०-०९-२०२२				
क्र.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित				
٤.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	१३५.७१	१,४५१.३९	१७०.०८				
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,							
	असाधारण बार्बीपुर्वी)	१३२.७१	१,४४१.८५	१६४.६६				
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,							
	असाधारण बार्बीनंतर)	१३२.७१	१,४४१.८५	१६४.६६				
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,							
	असाधारण बाबींनंतर)	९९.१०	१,०७८.७३	१२४.००				
٩.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा							
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२८२.१५	४,०७९.३०	९६७.८७				
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	९८.००	९८.००	९८.००				
७.	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव							
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	-				
۷.	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)							
	मुलभूत आणि सौम्यिकृत	१०.११	११०.०७	१२.६५				

१. वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेली दुसरी तिमाही अलेखापरीक्षित वित्तय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व सहामाही च्या अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप वंग्पनीच्या वेबसाईट (www.speedagecommercials.in) वर आणि जेथे वंग्पनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत. २. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक १ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित

करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या करना १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड करिता आदित्य संतोष श्रीवास्तव संचालक

(डीआयएन: ०७२५०८६५)

😉 kotak[®]

दिनांक : ९ नोव्हेंबर, २०२३

ठिकाण : मंबर्ड

KOTAK MAHINDRA PRIME LIMITED CIN - U67200MH1996PLC097730

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Website: www.Kotak.com Telephone: +91-22-61660000

Extract of financial results for quarter ended September 30, 2023

(₹ In Lakhs) Year ended Quarter ended Quarter ended Sr. No. Particulars Sep. 30, 2023 Sep. 30, 2022 March 31, 2023 (Unaudited) (Audited) 1 Total Income from Operations 3,00,188.67 92,714.81 71,626.16 Net Profit for the period 36.145.86 2 27.277.30 1.27.075.93 (before Tax, Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period before tax 1,27,075.93 27,277.30 36,145.86 (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period after tax 20,514.15 26,986.70 94,753.08 (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and 21,200.83 37,969.24 1,00,841.59 Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 6 349.52 349.52 349.52 (Face Value ₹ 10 per share) Reserves (excluding Revaluation Reserve) 7 10,36,784.81 9,26,172.25 9,70,499.21 8 Securities Premium Account 53,075.16 53,075.16 53,075.16 9 Net Worth 10,90,209.49 9,79,596.93 10,23,923.89 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 11 Outstanding Redeemable Preference Shares 12 Debt Equity Ratio 2.35 2.01 2.22 13 Earnings per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) -1. Basic 586.92 772.11 2,710.95 2. Diluted 586.92 2,710.95 772.11 14 Capital Redemption Reserve 100.00 100.00 100.00 15 Debenture Redemption Reserve 16 Debt Service Coverage Ratio N.A. N.A. N.A. 17 Interest Service Coverage Ratio N.A.

Notes:

- 1) The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 3, 2023 and November 9, 2023 respectively. The results have been subjected to "Limited Review" by the statutory auditors.
- 2) The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and half yearly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and of the Company at www.kotak.com
- 3) For the other line items referred to in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com 4) Figures for the previous year have been regrouped wherever necessary to conform to current period presentation.

For and on behalf of the Board of Directors

Managing Director Date and Place: November 9, 2023, Mumbai

dishtr/

Vyomesh Kapasi



M*gt*CHO

डिशटीवी इंडीया लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर 16 A, नोएडा - 201 301 (उ.प्र.)

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र. 803, 8वा मजला, डीएलएच पार्क, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - 400062, महाराष्ट्र CIN: L51909MH1988PLC287553, दरध्वनी क्रमांकः 0120-5047005/5047000, फॅक्स क्रमांकः 0120-4357078 र्ड-मेलः investor@dishd2h.com. वेबसाईटः www.dishd2h.com

30 सप्टेंबर 2023 रोजी सपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यासाठी स्वतंत्र आणि समन्वित वित्तीय निष्कर्षांच्या स्टेटमेंटचा गोषवारा

(₹ लाखामध्ये)

विवरण	स्वतंत्र					समन्वित						
	तिमाही समाप्ती		वर्ष समाप्ती		तिमाही समाप्ती			वर्ष समाप्ती				
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
1. कार्यांमधून एकूण उत्पन्न	21,604	23,640	29,657	45,244	61,043	110,973	47,915	50,016	59,631	97,931	120,494	226,185
2. कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व)	(121)	307	1,976	186	5,122	2,239	1,779	2,774	3,002	4,553	5,357	(18,051)
3. कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सनंतर)	(121)	307	1,976	186	5,122	(218,390)	1,779	2,774	3,002	4,553	5,357	(208,812)
 कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा असामान्य आयटम्सनंतर) 	(133)	233	1,464	100	3,844	(202,963)	541	2,054	2,208	2,595	3,993	(168,354)
 कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठी (कर नंतर) नफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (कर नंतर) समाविष्ट] 	(184)	219	1,363	35	3,734	(203,019)	481	2,033	2,064	2,514	3,858	(168,441)
6. इक्विटी शेअर भांडवल	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413
7. इतर इक्विटी	_	-	-	(137,104)	<u>-</u>	(137,049)	-	-	_	(94,862)	-	(97,286)
 प्रित समभाग मूलभूत आणि विसर्जित उत्पन्न (निरंतर आणि खंडीत कार्यांसाठी) ₹1 प्रत्येकीचे (वार्षिक नाही) (₹ मध्ये) 	(0.01)	0.01	0.08	0.01	0.20	(10.55)	0.03	0.11	0.11	0.14	0.22	(8.75)

- 1. वरील माहिती ही कंपनीद्वारे स्टॉक एक्सचेंजेसकडे सेवी (उत्तरदायित्वांची सुची आणि प्रकटन आवश्यकता), नियम, 2015 च्या नियम 33 अंतर्गत सादर वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार नमुन्याचा एक साराश आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचा सपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाईट www.dishd2h.com वर देखील उपलब्ध आहे.
- 2. हा वित्तीय निष्कर्ष भारतीय लेखा मानके (Ind AS), कंपनी कायदा, 2013 (अधिनियम)च्या तरतुर्दीनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आला आहे.

संचालक मंडळाच्या वतीने डिशटीवी इंडीया लिमिटेड

श्री शंकर अग्रवाल स्वतंत्र संचालक DIN: 02116442

दिनांकः 09 नोव्हेंबर 2023

स्थळः नोएडा